

महाराष्ट्र शासन  
सामान्य प्रशासन विभाग  
शासन परिपत्रक क्र. संकिर्ण २०१६/ प्र.क्र.१६१/२०१६ /सहा.  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२  
दि. २० .१०. २०१६

**परिपत्रक:-**

माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ राज्यात दि. १२.१०.२००५ पासून अंमलात आला आहे. दि.१.१.२०१५ पासून Online R.T.I ही सुविधा शासनाच्या मंत्रालयातील सर्व विभागात सुरु करण्यात आलेली आहे.

२. Online R.T.I व्दारे प्राप्त झालेले अर्ज विहित कालावधित निकाली काढण्याबाबत काही विभागांमध्ये उचित कार्यवाही केली जात नसल्याने अर्जदारांकडून त्यावर अपील दाखल करण्यात येत असून अशी अपीले देखील मोठया प्रमाणावर प्रलंबीत राहत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. Online R.T.I. portal चे सर्व्हर बऱ्याच वेळी कार्यान्वीत होत नसल्याची तक्रार अर्जदार तसेच अधिकाऱ्यांकडून केली जाणे, काही विभागातील Nodal Officers यांनी त्यांच्या विभागातील बदलीने पदस्थापित अधिकाऱ्यांची नावे/ दुरध्वनी क्रमांक इ.बाबतचा तपशील न सुधारणे, तसेच अधिनियमातील कलम ४ (१)(ब) नुसार काही विभागांनी त्यांच्या संकेत स्थळावरील माहिती वेळोवेळी सुधारीत केलेली नसणे इ. स्वरूपाच्या तक्रारी मा. मुख्यमंत्री सचिवालयकडे प्राप्त होत आहेत.

३. माहिती अधिकार अधिनियम २००५ मधील कलम ६(१) नुसार माहिती मिळविण्याची इच्छा असलेल्या व्यक्तीस इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे विनंती करता येईल अशी तरतूद आहे. या अनुषंगाने Online माहिती अर्ज स्वीकारण्यासाठी व संबंधितांना माहिती उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने [rtionline.maharashtra.gov.in](http://rtionline.maharashtra.gov.in) या नावाचे पोर्टल सुरु केले आहे. Online R.T.I. सुविधेच्या गतीमान अंमलबजावणीसाठी सर्वच विभागांनी तत्परतेने कार्यवाही करणे आवश्यक असून त्यांच्या विभागवार प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा निपटारा करणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक विभाग/कार्यालयाद्वारे नियुक्त केलेल्या Nodal Officer यांना महत्वाची भूमिका पार पाडावयाची असून वेळोवेळी आवश्यक ती उपाययोजना करणे आवश्यक आहे. याबाबत उचित कार्यवाही करण्यासाठी सर्व प्रशासकीय विभाग प्रमुखांनी त्यांच्या विभागातील नियुक्त Nodal अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना द्याव्यात.

४. हे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०१६१०२०१२२५७७९०७ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( डॉ.भगवान सहाय )

अपर मुख्य सचिव (र.व का.)

प्रति,

१. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
२. मा. मुख्य सचिव यांचे उपसचिव
३. सर्व अ.मु.स./प्र.स./सचिव , मंत्रालय मुंबई.
४. निवडनस्ती कार्यासन सहा.